

NATIONAL PLASTIC INDUSTRIES LIMITED

Regd. Office: Vilco Centre, 114 E, 4th Floor, Subhash Road, Opp. Garware, Vile Parle East, Mumbai- 400057. Tel.: 91-22-67669999 | Fax: 022-67669998 | E-Mail: info@nationalplastic.com | Website: www.nationalplastic.com CIN: L25200MH1987PLC044707

August 13, 2024

To, Corporate Relationship Department **BSE Limited** P.J Towers, Dalal Street, Mumbai – 400 001.

Dear Sir / Ma'am,

Sub.: Submission of Newspaper advertisement pursuant to Regulation 30 and 47(3) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Scrip Code: 526616 Scrip ID: NATPLAS

Pursuant to Regulation 30 and 47(3) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclosed herewith copies of newspaper advertisement for your records.

Kindly take the same on record.

Yours Faithfully,

For NATIONAL PLASTIC INDUSTRIES LIMITED

AMIT VINAYBHAI JAIN COMPANY SECRETARY

eCSIN: EA60998B000079929

VISTAR AMAR LIMITED

Head Office: Survey No. 1943, Mangalkunj, Railway Station Road, Opp Balashram, Porbandar, Gujarat – 360575 Factory Address: Plot/ Phase No. 45/2, At Bhalpara GIDC,
Tal. Veraval, Dist, Gir Somnath, Gujarat – 362266
Website: www.vistaramar.com, CIN No.: L05000GJ1983PLC149135, Email ID: vistaramarltd@gmail.com, roc.shubhra@gmail.com Mobile Nos.: +91 87802 29519, +91 97231 02201

NOTICE NOTICE is hereby given that the 40th Annual General Meeting ("AGM") of M/s. Vistar Amar Limited will be held on Friday, 20th September, 2024 at 03:00 p.m. (IST) through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business as set out in the Notice of AGM which will be sent in due

The venue of the AGM shall be deemed to be the Registered Office of the Company at Survey No. 1943, Mangalkunj, Railway Station Road, Opp

Balashram, Porbandar, Guiarat – 360575.

Members may note that the Ministry of Corporate Affairs (MCA) vide Gene Circular Nos. 20/2020 dated 05th May, 2020, General Circular No. 02/2021 dat 13th January, 2021, General Circular No. 10/2022 dated 28th December, 2022 and General Circular No. 09/2023 dated September 25, 2023 and all othe elevant circulars issued from time to time, by MCA and Circular no. SEBI/HC CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020, Circular No. SEBI/HO/CFD CMD2/CIR/P/2021/11 dated 15th January, 2021, Circular No. SEBI/HO/CFD CMD2/CIR/P/2022/62 dated 13th May, 2022 and Circular No. SEBI/HO/CFD CMD/PoD2/P/CIR/2023/4 dated 05th January, 2023 and all other relevan circulars issued from time to time by the SEBI (hereinafter collectively referred to as "the Circulars") permitted holding of AGM without physical presence of the Members at the venue. In compliance with these Circulars, the 40th AGM of the Company will be held through VC/ OAVM without physical presence of the Members at the venue. The Members can attend and participate in the AGN through VC/ OAVM only. Detailed instructions for joining the AGM is provided in

embers may note that in terms of the above stated Circulars, the Notice of the 40th AGM along with the Annual Report for FY 2023-2024 will be sent only through electronic mode to the Members of the Company whose email IDs are registered with the Company/ Depositories. Further, the requirements of sending physical copies of the Notice of 40th AGM and Annual Report to the Members have been

dispensed vide abovementioned Circulars.

Detailed process and manner for attending the AGM and casting vote through

Detailed process and manner for attending the AGM and casting vote through remote e-voting and e-voting at the AGM for Members holding shares in dematerialized mode, physical mode and for Members who have not registered their email address is being provided in the Notice of AGM. The Notice of the 40th AGM along with the Annual Report for FY 2023-2024 will also be made available on the website of the Company at www.vistaramar.com, and also on the website of the Stock Exchange i.e. www.bseindia.com and also will be disseminated on the website of 8TA (agency for providing the Bemote as will be disseminated on the website of RTA (agency for providing the Remote e-Voting facility and e-voting system during the AGM) i.e. www.evoting.purvashare.com, appointed by the Company.

Members are requested to register your email id, if not already registered, for obtaining Annual Report and User ID/ password for e-voting using the link http:/ /www.purvashare.com/email-and-phone-updation/.

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, the Share Transfer Registe vill remain closed from Saturday 14th September, 2024 to Friday 20th September 2024 (both days inclusive).

Members holding shares either in physical form or dematerialized form and whose name appears in Register of Members/Beneficial Owners as on the cut-off dat .e. 13th September, 2024, may cast their vote on all the business as set out i the Notice of AGM, through remote e-voting or e-voting facility at the AGM.
The remote e-voting facility shall commence on 16th September, 2024 (Monday at 09:00 a.m.(IST) and ends on 19th September, 2024 (Thursday) at 05:00 p.m.(IST). The remote e-voting shall not be allowed beyond the said date an time. Additionally the Company will be providing e-voting system for casting vot during the AGM.

If you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the CDSL e-Voting System, you can write an email to evoting @ purvashare.com or contact at 022-49614132 and 022-49700138.

All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Ms. Deepali Dhuri, Compliance Officer, Purva Sharegistry (India Private Limited, Unit No. 9, Shiv Shakti Industrial Estate, J. R. Boricha Marg Lower Parel (East), Mumbai - 400011 or send an email to evoting@purvashare.com or contact at 022-022-49614132 and 022-49700138. Members who have not registered their email ID and/ or bank details are requested to register the same by following the procedure given below:

For Physical shareholders- please provide necessary details like Folio No. Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back) PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attest scanned copy of Aadhar Card) by email to Company/RTA email id. For Demat shareholders - Please update your email id & mobile no. wit

your respective Depository Participant (DP) For Individual Demat shareholders – Please update your email id & mobil no. with your respective Depository Participant (DP) which is mandator while e-Voting & joining virtual meetings through Depository.

For Vistar Amar Limited Rajeshkumar Babulal Panjar Managing Director DIN No. 00261895 Place: Porbande

(T) IDBI BANK

IDBI Bank Ltd. Vashi Branch

This is to inform you that the locker holders of our Vashi Branch relating to the following locker accounts have failed and neglected to pay the prescribed locker ren for a long time in spite of our various notices and demands made to them. As per the Terms and conditions agreed to by the locker holder, the bank will be at liberty to break open the said lockers in the event of non-payment of rent. Accordingly, it is proposed to break open the said locker on 15th November-2024 by serving the formalities and the respective locker holders are advised to approach the branch before the due date and settle the dues to avoid action. The charges for break oper would be borne by the renters and the bank reserves the right to take legal action for recovery of the same along with rent arrears / other charges etc.

| No. | Locker No. | Due from | Name and Address |
|-----|------------|------------|---|
| 1 | 22 | 01/04/2021 | MR. RAMSING BHARATSING PARDESHI |
| | | | Address " GOVERNMENT QUARTERS NO 7 SECTOR 7, NEAR CONGRESS BHAVAN VASHI, NMU, Pin Code-400705, MH Mob No - 9223399546/022-39596762 |

Date: 13/08/2024 Place: Mumbai

Authorized Signatory

SLESHA COMMERCIAL LIMITED

CIN: L74140MH1985PLC266173 Reg. Off.: Office B Wing, 12th Floor, Parinee Crescenzo Kautilya Bhawan-2, G-Block Bandra Kurla Complex Mumbai 400051

Tel: 022 - 25162488 Email-Id: roc.shivamtechno@gmail.com

EXTRACT OF STATEMENT OF STANDALONE UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON 30TH JUNE, 2024

| | [R | s in Lakhs exce | pt Earning/(los | s) per share] |
|---|--|---|--|---|
| | Particulars | Quarter ended 30.06.2024 (Unaudited) | Year ended 31.03.2024 (Audited) | Quarter ended 30.06.2023 (Unaudited) |
| 1 | Total Income from Operations | 0.600 | 11.983 | 3.385 |
| 2 | Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional items) | 0.115 | 1.257 | 0.989 |
| 3 | Net Profit / (Loss) for the period before tax | | | |
| 4 | (after Exceptional items) Net Profit / (Loss) for the period after tax | 0.115 | 1.257 | 0.989 |
| | (after Exceptional items) | 0.079 | 0.864 | 0.989 |
| 5 | Total Comprehensive Income for the period [comprising profit/(loss) for the period (after tax) | | | |
| | and other comprehensive income (after tax)] | 0.079 | 0.864 | 0.989 |
| 6 | Equity Share Capital | 304.90 | 304.90 | 304.90 |

Other equity (excluding Revaluation Reserve)

as shown in the Audited Balance Sheet of the

(for continuing and discontinued operations)-

Earnings Per Share (of ₹10/- each)

previous year

Basic & Diluted

The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the quarter ended on 30th June, 2024 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Financial Results are available on the website of the Stock Exchange and the Company's website www.shivamtechnoprojects.com

0.003

0.0280

0.032

The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 12th August, 2024.

The above financial results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable

Babulal Kharwad Place: Mumbai Managing Director DIN: 08005282 Date: 12th August, 2024



Fermenta Biotech Limited

[FORMERLY KNOWN AS DIL LIMITED]

(CIN: L99999MH1951PLC008485)

Regd. Office: A-1501, Thane One, DIL Complex, Ghodbunder Road, Majiwada, Thane (West) 400 610, Maharashtra, India.

EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2024

(₹ in Lakhs except per share data)

| Particulars | Quarter Ended 30.06.2024 (Unaudited) | Quarter Ended 31.03.2024 (Audited) | Quarter Ended 30.06.2023 (Unaudited) | Year Ended 31.03.2024 (Audited) |
|---|--|--|--|---------------------------------------|
| Total income from operations (net) | 8,094.95 | 10,272.00 | 8,445.50 | 34,747.02 |
| Profit / (Loss) before Exceptional Items and tax | (593.30) | 90.89 | 221.14 | (244.66) |
| Exceptional Items | - | - | - | (742.64) |
| Profit / (Loss) after Exceptional Items and before tax | (593.30) | 90.89 | 221.14 | (987.30) |
| Profit / (Loss) for the period / year after tax | (593.30) | (714.41) | 221.14 | (2,400.87) |
| Equity Share Capital | 1,444.70 | 1,443.71 | 1,442.87 | 1,443.71 |
| Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year) | 27,442.39 | 30,088.51 | 30,088.51 (As on 31/03/2023) | 30,088.51 |
| Earnings per share (EPS) (before Extraordinary items) (of ₹ 5/- each) | (AS 011 3 1/03/2024) | (AS 011 0 1/00/2020) | (AS 011 0 1/00/2020) | (A3 011 3 1/03/2023) |
| -Basic (₹) | (2.01) | (2.41) | 0.64 | (5.42) |
| -Diluted (₹) | (2.01) | (2.41) | 0.64 | (5.42) |
| Earnings per share (EPS) (after Extraordinary items) (of ₹ 5/- each) | | | | |
| -Basic (₹) | (2.01) | (2.41) | 0.64 | (7.99) |
| -Diluted (₹) | (2.01) | (2.41) | 0.64 | (7.99) |

STANDALONE FINANCIAL SUMMARY

(₹ In Lakhs

| | | | | (K III Lakiis) |
|--|--|--|--|---------------------------------------|
| Particulars | Quarter Ended 30.06.2024 (Unaudited) | Quarter Ended 31.03.2024 (Audited) | Quarter Ended 30.06.2023 (Unaudited) | Year Ended 31.03.2024 (Audited) |
| Total income from operations (net) | 7,532.52 | 9,115.27 | 7,882.95 | 31,524.46 |
| Profit / (Loss) before Exceptional Items and tax | (485.03) | 80.63 | 478.91 | 439.24 |
| Exceptional Items | - | - | - | (900.00) |
| Profit / (Loss) after Exceptional Items and before tax | (485.03) | 80.63 | 478.91 | (460.76) |
| Profit / (Loss) for the period / year after tax | (485.03) | (724.67) | 478.91 | (1,874.33) |

Place: Thane

Date: 12th August, 2024

The above is an extract of the detailed format of quarter and year ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter and year ended Unaudited Financial Results are available on the Stock Exchange website, www.bseindia.com, and on the Company's website www.fermentabiotech.com

On behalf of the Board of Directors

Prashant Nagre Managing Director

DIN No: 09165447 FBL / 77 / PREM ASSOCIATES Notice is hereby given that the following Share Certificates for 200 Equity Shares of Rs. 10/- (Rupees Ten only) each with Folio No. 0561952 of HDFC Bank Limited, having its registered office at HDFC Bank House, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai, Maharashtra, 400013 registered in the name of Budharaju Ramakrishna Raju have been lost. Budharaju Ramakrishna Raju has applied to the company for issue duplicate certificate. Any person who has any claim in respect of the said shares certificate should lodge such claim with the company within 15 days of the publication of this notice. Certificate Distinctive Nos. Folio No. No. and Face value Nos. FROM of Securities held 167963901-197964000 0561952 HDFC Bank Limited 100 shares of 492660 191852101-191852200 0561952 HDFC Bank Limited 731542 100 shares of Face Value 10/ Date: 13/08/2024, Place : Mumbai Name of holder : Budharaju Ramakrishna Raju

| Date: 13/08/2024, Name of Applic | | | | | | | |
|----------------------------------|---|--|-------------------|---------|---------------------------------------|--|--|
| | Hindustan Unilever Limited | HLL1271299 | 52845931-52850930 | 5060101 | 5000 shares of Face Value 1/- | | |
| | Name of the Company | Certificate Nos. | FROM TO | | No. and Face value of Securities held | | |
| | having its Unilever Hous Maharashtra- 400099 in t D'souza has been lost. Mi certificate. Any person who lodge such claim with the c | nd Luiza Eleutria for issue duplicate s certificate should this notice. | | | | | |
| ı | 1/- (Rupees One only) eac | | | | | | |

tes for 5000 Equity Shares of Rs.

Notice is hereby given that the following

ARIHANT FOUNDATIONS & HOUSING LTD.

Regd. Off: No. 3 Ganapathy Colony, 3rd Street, Teynampet, Chennai 600 018 | CIN:L70101TN1992PLC022299 | www.arihantspaces.com

| | | , | | | | | | | (|
|--------|---|--------------------------|------------|-------------|------------|-------------|------------|-------------|------------|
| | | | lidated | | | | | | |
| S.No | Particulars Particulars | Quarter Ended Year Ended | | Year Ended | | | Year Ended | | |
| 3.NU | Particulars | 30/06/2024 | 31/03/2024 | 30/06/2023 | 31/03/2024 | 30/06/2024 | 31/03/2024 | 30/06/2023 | 31/03/2024 |
| | | (Unaudited) | (Audited) | (Unaudited) | (Audited) | (Unaudited) | (Audited) | (Unaudited) | (Audited) |
| 1 | Total Income from Operations | 2,250 | 3,398 | 2,380 | 9,017 | 4216 | 4743 | 4007 | 13573 |
| 2 | Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and / or Extraordinary items) | 450 | 239 | 57 | 433 | 1362 | 379 | 381 | 2038 |
| 3 | Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items) | 450 | 239 | 57 | 433 | 1362 | 379 | 381 | 2038 |
| 4 | Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items) | 325 | 183 | 29 | 323 | 951 | 90 | 237 | 1351 |
| 5 | Total Comprehensive income for the period (Comprising Profit/ (Loss) for the period (after Tax) and Other Comprehensive Income (after Tax)] | 325 | 180 | 29 | 321 | 951 | 0 | 237 | 0 |
| 6 | Paid-up Equity Share Capital | 860 | 860 | 860 | 860 | 860 | 860 | 860 | 860 |
| 7 | Reserves (Excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of Previous Year) | | | | | | | | |
| 8 | Earnings Per Share (in ₹) | | | | | | | | |
| | 1. Basic (₹). | 3.78 | 2.09 | 0.34 | 3.73 | 11.06 | 1.04 | 2.76 | 15.70 |
| | 2. Diluted (₹). | 3.78 | 2.09 | 0.34 | 3.73 | 11.06 | 1.04 | 2.76 | 15.70 |
| Notes: | lotes: | | | | | | | | |

1. The above is an extract of the detailed format of Unaudited Standalone and consolidated financial results for the quarter ended 30.06.2024 filed with the Stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited financial results for Quarter ended 30.06.2024 is available on the Stock Exchange website at www.bseindia.com and also on the Company's website at www. arihantspaces.com.

The above unaudited results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on 12.08.2024. 3. The Company has only one Segment, Real Estate.

BY ORDER OF THE BOARD FOR ARIHANT FOUNDATIONS & HOUSING LIMITED

Date: 12-08-2024

NATIONAL

KAMAL LUNAWATH MANAGING DIRECTOR

NATIONAL PLASTIC INDUSTRIES LIMITED

Registered Office: Vilco Centre, 114 E, 4th Floor, Opp. Garware, Subhash Road, Vile Parle (East), Mumbai - 400057. Website: www.nationalplastic.com, E-mail: info@nationalplastic.com, Tel No.: 022 -67669999/28311555, Fax No: 022-6766 9998
CIN: L25200MH1987PLC044707

EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2024

| | | | | | (₹ in Lakhs) |
|-----|--|-------------|----------------|-----------------------|--------------|
| Sr. | Particulars | For T | he Quarter End | For The Year Ended On | |
| No. | | 30.06.2024 | 30.06.2023 | 31.03.2024 | 31.03.2024 |
| | | (Unaudited) | (Unaudited) | (Audited) | (Audited) |
| 1 | Total Income | 2,434.13 | 1,913.78 | 3,156.61 | 9,909.92 |
| 2 | Net Profit (Loss) before Tax (before Exceptional and /or Extraordinary items) | 60.64 | 45.43 | 341.56 | 561.29 |
| 3 | Net Profit (Loss) before Tax (after Exceptional and /or Extraordinary items) | 60.64 | 45.43 | 341.56 | 561.29 |
| 4 | Net Profit (Loss) after Tax (after Exceptional and /or Extraordinary items) | 60.64 | 45.43 | (58.12) | 161.60 |
| 5 | Total Comprehensive Income [Comprising Profit /Loss)for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax) | 60.64 | 45.43 | (56.06) | 163.66 |
| 6 | Paid-up equity share capital (Face Value ₹ 10/- per share) | 912.96 | 912.96 | 912.96 | 912.96 |
| 7 | Reserve excluding Revaluation Reserves as per balance sheet of previous accounting year | - | - | 3,803.90 | 3,803.90 |
| 8 | Earnings per share (after extraordinary items) (of ₹ 10/- each) (not annualised): | 0.66 | 0.50 | (0.64) | 1.77 |
| | (a) Basic (b) Diluted | 0.66 | 0.50 0.50 | (0.64) (0.64) | 1.77 |

- 1. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on 12th August 2024 and have been subjected to limited review by the statutory auditor
- The Statement of standalone financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (IndAS), the provisions of the Companies Act, 2013, as applicable and guidelines issued by the Securities and Exchange Board of
- The Company is engaged in the business of manufacturing of plastic moulded and extruded articles and PVC Mats.
- 4. The results will be available on the company's website "www.nationalplastic.com" and on the Stock Exchange website of BSE Ltd at "www.bseindia.com."

Place : Mumbai Date: 12th August 2024

Paresh V. Parekh **Managing Director** DIN: 00432673

50 years of purpose over influence.



50 Years of Insight

जळगावला मागे टाकून सोलापूर जिल्हा केळी निर्यातीत

अव्वल

सोलापूर, दि. १२ : सर्वाधिक केळी उत्पादनाच्या जळगावला मागे टाकून सोलापूर जिल्हा केळी निर्यातीत अव्वल बनला आहे. या पार्श्वभूमीवर आता करमाळा तालुक्यातील शेलगाव वांगी याठिकाणी केळी संशोधन केंद्र सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. राज्याच्या कृषी विभागाने त्यासाठी कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली राहरी कृषी विद्यापीठाचे फलोत्पादन विभागप्रमुख, शेलगाव वांगीचे प्रक्षेत्र प्रमुख व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांचा समावेश असलेली समिती नेमली आहे. या समितीचा अहवाल मंत्रिमंडळासमोर ठेवला जाणार आहे. सोलापूर जिल्ह्यात लागवडीयोग्य क्षेत्र ११ लाख ७३ हजार हेक्टर असून त्यात फळपिकांखालील क्षेत्र आता दीड लाख हेक्टरवर पोचले आहे. जिल्ह्यात आठ लाख शेतकरी असून उजनी धरणाच्या पाण्या-मुळे रब्बीच्या जिल्ह्यात आता खरिपाखालील क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे.

Notice is hereby given that Mr. Nishant Jitani, has lost / misplaced the Original Share Certificate No. 9 for 10 (ten) shares bearing distinctive nos. 81 to 90 issued by the Evershine Embassy Co-Operative Housing Society Limited having address at Veera Desai Road, Andheri (West), Mumbai- 400 053, against Flat No. A-402. Person/s having any information about the whereabouts of the original of the said Share Certificate No.9 should inform Nishant Jitani on nishantjitani@yahoo.com or at A-402, Evershine Embassy, Veera Desai Road, Andheri (W), Mumbai- 400053 within 15 days of publication of this notice failing which the said society shall initiate

MR. NISHANT JITANI umbai Date : 13.08.2024 Place: Mumbai

वकील श्री. ओ.ओ.पाटी वसई येथील श्रीमती. आर. एन. खान सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर यांचे न्यायालयात जाहीर नोटीस

रे. मु. नं. १९६/२०२४

मे. ओपल लॅन्ड डेव्हलपर्स

प्रतिवादी क्र. १३ नामे: सौ. निलेखा किरण चुरी सर्व राहणार: भाईंदर पश्चिम ता. जि. ठाणे ज्या अर्थी सदरचे वादी यांनी मे सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर वसई यांच्या न्यायालयात सदरचा नियमित दिवाणी दावा <u>क्र. १९६/२०२४</u> दाखल केला आहे. त्याअर्थी असे जाहीर करण्यात येते की, सदरहु नियमित दिवाणी दावा मध्ये, उपनिर्दिष्ट प्रतिवादी १. नेहा स्वप्नील ठाकुर . निलेश राजेश पाटील ३. सौ. निलेखा किरण चुरी यांच्यावर प्रत्यक्ष नोटीसची बजावणी ड्रालेली नसल्यामळे ही जाहीर नोटीस प्रसिद्ध करीत आहेत. तरी सदर प्रतिवादी अगर त्यांचे प्रतिनिधींनी त्यांची बाजु मांडण्यासाठी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आंत किंवा दिनांक ३० माहे ऑगस्ट २०२४ रोजी **सकाळी ११.०० वाजता** उपरनिर्दिष्ट प्रकरणी सामील होउन आपले लेखी म्हणणे नोंदवावे आणि तसेच या लेखावरून असे कळविण्यात येते की सदरहु मुदतीत आपले लेखी म्हणणे न आल्यास न्यायालय वादीचे म्हणणे ऐकुन प्रस्तुतच्या अर्जात निकाल देण्यात येईल यांची संबंधितांनी नोंद घ्यावी. आज **दिनांक ०७ माहे**



PUBLIC NOTICE

the process of issuing a Duplicate Share Certificate.

Name of the Share Holder

निशानी क्र. २० पढील तारीखं ३०/०८/२०२४ विरुध्द

मेलन गोविंदराव पाटील व इतर प्रतिवादी क्र. ११ नामे: नेहा स्वप्नील ठाकुर प्रतिवादी क्र. १२ नामे: निलेश राजेश पाटील

ऑगस्ट २०२४ रोजी माझ्या सहीने या शिक्यानिशी दिले.

हुकुमावरुन सहा. अधिक्षक सह दिवाणी न्यायालय के स्तर, वसई

परिशिष्ट-४ (नियम ८(१)) DCB BANK सांकेतिक ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (५४/२००२) अंतर्गत **डीसीबी बँक** लिमिटेडचे प्राधिकत अधिकारी आहेत आणि सिक्यरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत मागणी सूचनेत नमुद रक्कम जमा करण्याकरिता कर्जदार (कर्जदार व सह-कर्जदार व जामिनदार) यांना मागणी सूचना वितरीत केली होती.

कर्जदार व सह-कर्जदार व जामिनदार यांनी मागणी सूचनेत नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले आहे. कर्जदार, सह-कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) सहवाचिता सिक्यरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स. २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या नावापुढील मालमत्तेचा ताबा खाली नमुद केलेल्या तारखांना घेतलेला आहे विशेषतः कर्जदार व सह-कर्जदार व जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, (स्थावर मालमत्तेचे तपशिल) सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी <mark>डीसीबी बँक लिमिटेड</mark>कडे नमूद रक्कम जमा

प्रतिभूत मालमत्तेची पूर्तता करण्यासाठी, उपलब्ध वेळेनुसार, कायद्याच्या कलम १३ च्या उप-कलम् (८) च्या तरतुर्दींकडे कर्जदाराचे लक्ष वेधण्यात आले आहे.

सांकेतिक ताबा - दिनांक ०९ ऑगस्ट, २०२४

| मागणी सूचना दिनांक | २१.१२.२०२३ |
|---------------------|---|
| कर्जदार आणि | १. असगर अब्दुलरेहमान शेख |
| सह-कर्जदाराचे नाव | २. श्रीमती रुक्सार असगर शेख |
| कर्ज खाते क्र. | डीआरएचएलएमएमओ००५५९९९७ |
| एकूण थकबाकीची रक्कम | ₹.२१,१४,७७५/ - |
| मालमत्तेचे वर्णन | फ्लॅट क्र.५०२, ५वा मजला, बी-विंग, क्षेत्रफळ सुमारे २२५ चौ.पु कार्पेट क्षेत्र, सांची एस.आर.ए. को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि म्हणून ज्ञात इमारत क्र.११, रेल्वे क्रॉसिंग, लक्ष्मी निवास, मुकुं नगर, वाशी नाका, चेंबूर, मुंबई-४०००७४ येथील जागेचे सर्व भा व खंड. (प्रतिभुत मालमत्ता) |
| (२) | सांकेतिक ताबा - दिनांक ०९ ऑगस्ट, २०२४ |
| मागणी सूचना दिनांक | १८.०३.२०२४ |
| कर्जदार आणि | १. कृष्णमुरारी लाखन शर्मा |
| सह-कर्जदाराचे नाव | २. श्रीमती भारतीदेवी शर्मा |
| कर्ज खाते क्र. | डीआरएचएलजेओजी००५८२९६० |
| एकूण थकबाकीची रक्कम | ₹.२१,९५,८४ 0/- |
| मालमत्तेचे वर्णन | फ्लॅट क्र.२४, २रा मजला, क्षेत्रफळ ५५० चौ.फु. कार्पेट क्षेत्र, १ स्वामी समर्थ म्हणून ज्ञात इमारत क्र.२, जमीन गट क्र.१०१, हिस्स् क्र.३, गाव चिंचवली तर्फे वाजे, तालुका पनवेल व जिल्हा रायग येथील जागेचे सर्व भाग व खंड. (प्रतिभुत मालमत्ता) |
| (\$) | सांकेतिक ताबा - दिनांक ०९ ऑगस्ट, २०२४ |
| मागणी सूचना दिनांक | 30.08.2028 |

| कर्ज खाते क्र. | डीआरएचएलजेओजी००५८२९६० | | | | |
|----------------------------------|--|--|--|--|--|
| एकूण थकबाकीची रक्कम | ₹.२१,९५,८४०/- | | | | |
| मालमत्तेचे वर्णन | फ्लॅट क्र.२४, २रा मजला, क्षेत्रफळ ५५० चौ.फु. कार्पेट क्षेत्र, श्री स्वामी समर्थ म्हणून ज्ञात इमारत क्र.२, जमीन गट क्र.१०१, हिस्सा क्र.३, गाव चिंचवली तर्फे वाजे, तालुका पनवेल व जिल्हा रायगड येथील जागेचे सर्व भाग व खंड. (प्रतिभुत मालमत्ता) | | | | |
| (3) | सांकेतिक ताबा - दिनांक ०९ ऑगस्ट, २०२४ | | | | |
| मागणी सूचना दिनांक | ₹0.08.2028 | | | | |
| कर्जदार आणि | १. कुरबान अब्दुल कुड्डुस शेख | | | | |
| सह-कर्जदाराचे नाव | २. कुमारी शबाना कुरबान शेख | | | | |
| कर्ज खाते क्र. | डीआरएचएलएमयुएम००५८६१४२ | | | | |
| एकूण थकबाकीची रक्कम | रु.२५,९७,२१७/ - | | | | |
| मालमत्तेचे वर्णन | फ्लॅट क्र.५७ व ५८, ३रा मजला, श्री स्वामी समर्थ इमारत क्र.३, बिल्टअप क्षेत्रफळ ६६० चौ.फु., गट क्र.१०१, हिस्सा क्र.३, क्षेत्र ०-४५-३ (एच.आर.पी.), पो.ख. ०-०१-०, एकूण क्षेत्र ०-४६- ३ (एच.आर.पी.), गाव चिंचवली तर्फे वाजे, तालुका पनवेल व जिल्हा रायगड येथील जागेचे सर्व भाग व खंड. (प्रतिभुत मालमता) | | | | |
| (8) | सांकेतिक ताबा - दिनांक ०९ ऑगस्ट, २०२४ | | | | |
| मागणी सूचना दिनांक | 30.03.2028 | | | | |
| कर्जदार आणि | १. इंद्रा सिंग | | | | |
| सह-कर्जदाराचे नाव | २. कुमारी पारस कन्वर | | | | |
| कर्ज खाते क्र. | डीआरएचएलएमयुएम००५८६२३८ | | | | |
| एकूण थकबाकीची रक्कम | रु.२५,९७,५६७/- | | | | |
| मालमत्तेचे वर्णन | फ्लॅट क्र.५९ व ६०, ३रा मजला, क्षेत्रफळ ६६० चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, श्री स्वामी समर्थ इमारत क्र.३, जमीन गट क्र.१०१, हिस्सा क्र.३, गाव चिंचवली तर्फे वाजे, तालुका पनवेल व जिल्हा रायगड येथील जागेचे सर्व भाग व खंड. (प्रतिभुत मालमत्ता) | | | | |
| (५) | सांकेतिक ताबा - दिनांक ०९ ऑगस्ट, २०२४ | | | | |
| मागणी सूचना दिनांक | १८.0४.२०२४ | | | | |
| कर्जदार आणि सह-कर्जदाराचे नाव | १. श्रीमती भाविशा धिरज गाला २. श्री. धिरज शिवजी गाला | | | | |
| कर्जखातेक. | डीआरएचएलएएनई००६०६३९४ | | | | |

सर्व भाग व खंड. (प्रतिभुत मालमत्ता) सही/-दिनांक: १३.०८.२०२४ प्राधिकत अधिकारी ठिकाण: मुंबई, नवी मुंबई, रायगड डीसीबी बँक लिमिटेड

रु.१,४५,१८,१८१/-

एकुण थकबाकीची रक्कम

मालमत्तेचे वर्णन

सदर नोटीसमध्ये नमुद केलेल्या सर्व मजकुराबाबत अधिक स्पष्टतेसाठी इंग्रजी भाषेतील प्रसिद्ध केलेली नोटीस ग्राह्य धरण्यात येईल.

फ्लॅट क्र.१०१, क्षेत्रफळ ७६० चौ.फु. कार्पेट क्षेत्र, १ला मजला

जिम्मी टॉवर ३, कॅसल को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., सेक्टर

क्र.१७, प्लॉट क्र.२१, कोपरखैरणे, नवी मुंबई, ठाणे येथील जागेचे

PUBLIC NOTICE lotice is hereby given that the following Share Certificates for 5000 Equity Shares of Rs. /- (Rupees One only) each with Folio No. HLL1271299 of Hindustan Unilever Limited aving its Unilever House, B. D. Sawant Marg, Chakala, Andheri (East), Mumbai Maharashtra- 400099 in the name of Michael Sylvester Dsouza and Luiza Eleutria D'souza has been lost. Michael Dsouza has applied to the company for issue duplicate certificate. Any person who has any claim in respect of the said shares certificate should

| continuate. Any person who has any claim in respect of the said shares certificate s | | | | | | | |
|--|--|-------------|--|----------|---------|--------------------|--|
| | odge such claim with the company within 15 days of the publication of this notice. | | | | | | |
| | Name of the Company | Certificate | Certificate Distinctive Nos. Folio No. | | | No. and Face value | |
| | | Nos. | FROM | TO | | of Securities held | |
| | Hindustan Unilever Limited | HLL1271299 | 52845931-5 | 52850930 | 5060101 | 5000 shares | |
| | | | | | | of Face Value 1/- | |
| Date: 13/08/2024, Name of App | | | | | | me of Applicant : | |
| | Dlaca : Mumbai | | | | | Michael Decure | |

PUBLIC NOTICE

. public notice is hereby given, that my client MISS RASHMI CHANDRAKANT GOHIL lias MRS. RASHMI KISHOR DEDHIA is absolute owner of FLAT No. 409, Fourth Floor, dmeasuring 280 Square Feet (Super Builtup Area), building known as "VIVA MALL" nd Society known as "VIVA MALL RESIDENCY CO. OP. HSG. SOC. LTD.", bearing Registration No. PLR/VSI/HSG (TC)/2068/2023, Jying being and situate at Village Virar, Virar (West), Taluka Vasai, Dist: Palghar, Pin No. 401303 Constructed on N.A. Land bearing Survey No.287, Hissa No 1,2 & 4, Jying being and situate at Village Virar, Virar (West), Taluka Vasai, Dist: Palghar, Pin No. 401303, within the Area of Sub Registrar at Vasai No.II- Virar (herein after for brevity's sake collectively referred to as "The said Flat").

The said property actually belongs to 1] MR. CHANDRAKANT AMRUTLAL GOHIL alias MB. CHANDRAKANT AMRUTLAL GOHIL alias

MR. CHANDRAKANT A GOHIL (Deceased) and 2] LATE VISHAL CHANDRAKANT GOHIL alias LATE VISHAL C GOHIL (Deceased) and they has purchased from M/S. VIVA JIVDANI ASSOCIATES, hereinafter collectively referred to as a "THE BUILDERS", duly registered with the Sub-Registrar VASAI 2, bearing Receipt No 5712 and Document No. VASAI-2-05312/2011, dated 26/04/2011.

And, LATE VISHAL CHANDRAKANT GOHIL alias LATE VISHAL C GOHIL die intestate on 18/02/2012 thereafter, MR. CHANDRAKANT AMRUTLAL GOHIL alias MR. CHANDRAKANT A GOHIL, died intestate on 10/06/2024, leaving behind their legal heirs 1] MISS NAIMISHA C GOHIL (Married sister/ Daughter of Deceased), 21 MISS RASHMI CHANDRAKANT GOHIL alias MRS. RASHMI KISHOR DEDHIA (Married sister

LATE RANJANBEN CHANDRAKANT GOHIL (Mother of Deceased) already died

No. 122005.

And, MISS NAIMISHA C GOHIL (Married sister/daughter of Deceased), has given his/her/their AFFIDAVIT, NOC CONSENT of legal heirs to MISS RASHMI CHANDRAKANT GOHIL alias MRS. RASHMI KISHOR DEDHIA (Married sister/Daughter of Deceased) of 100% shares of LATE VISHAL CHANDRAKANT GOHIL alias LATE VISHAL C GOHIL. And MR. CHANDRAKANT AMRUTLAL GOHIL alias MR. CHANDRAKANT A GOHIL (Father of Deceased) of the said Flat.

fter death of LATE VISHAL CHANDRAKANT GOHIL alias LATE VISHAL C GOHIL and MR. CHANDRAKANT AMRUTLAL GOHIL alias MR. CHANDRAKANT GOHIL, MISS RASHMI CHANDRAKANT GOHIL alias MRS. RASHMI KISHOR DEDHIA (Married sister/Daughter of Deceased), has given their consent to ransfer their undivided right, title, interest of (100 % shares) of LATE VISHAL CHANDRAKANT GOHIL alias LATE VISHAL C GOHIL and MR. CHANDRAKANT AMRUTLAL GOHIL alias MR. CHANDRAKANT A GOHIL in favor of MISS RASHMI CHANDRAKANT GOHIL alias MRS. RASHMI KISHOR DEDHIA (Married Daughter/ Married Daughter/sister of Deceased)

ow, MISS RASHMI CHANDRAKANT GOHIL alias MRS. RASHMI KISHOR DEDHIA is 100% shares holder of the above said Flat.

tue of Law of inheritance and The Hindu succession Act 1956, my client MISS RASHMI CHANDRAKANT GOHIL alias MRS. RASHMI KISHOR DEDHIA (100% shares holder as become absolute owner and CLASS-1 legal heir of the said Property who is entitled to

Whoever has any kind of right, title, interest, lien, loan, other any person rights and shares in the aforesaid Flat, shall come forward with their genuine objection along with certified copy of the documents to support her/his/their claim within 15 days from the issue of this Notice, and intact to me at the below mention address. Otherwise it shall be deemed and presumed that n ient is entitled to inherit the aforesaid Flat, and all future correspondence shall come in effect ny client favor. And no claim shall be entertained after the expiry of this Notice period.

M. M. SHAH (Advocate High Court) Flat No.4, D Wing, Sridutt Garden K Avenue, Near Blue Pearl Building Near Club One, Global City, Narangi Bye-Pass Road, Virar (West), 401303 Mobile No. 8805007866/8668786497



सीआयएनः यू७४९९९एमएच२०१३पीएलसी२४९४४९ **नोंद.कार्यालयः** बी-२, युनिटक.३, २२म मजला, मधु इस्टेट, पांडुरंग बुधकर मार्ग, लोअर परेल, डेलिस्ले रोड, मुंबई ४०००१३ | **दूर.क**.: ०२२ ६८२३८८८८ **ईमेल आयडी**ः cs@lloydsluxuries.in । वेबसाईटः www.lloydsluxuries.in

११वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि ई-वोटिंग माहितीची सूचना

याद्वारे सचना देण्यात येत आहे की लॉयड्स लक्झरीज लिमिटेड (कंपनी) ची १ १ वी वार्षिक सर्वसाधारण मभा (एजीएम) बुधवार, ०४ सप्टेंबर, २०२४ रोजी दु.०३.०० वा.(भाप्रवे), व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी / अन्य दृकश्राव्य माध्यमांद्वारे (ओएव्हीएम) एजीएम बोलावण्याच्या सूचनेमध्ये नमूव केल्याप्रमाणे व्यवसायावर विचारविमर्श करण्याकरिता आयोजित केली जाईल.

कंपनी कायदा, २०१३ (अधिनियम) च्या सर्व लागू तरतुदींचे पालन करून सहवाचिता एमसीप सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२०८ दिनांक ८ एप्रिल २०२० रोजी, एमसीए सर्वसाधारण परिपत्रक क्र. १७ / २०२० दिनांक १३ एप्रिल २०२०. एमसीए सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक २०. २०२० दिनांक ५ मे २०२०, एमसीए सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक ०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी २०२१. एमसीए सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक ०२ / २०२२ दिनांक ५ मे २०२२ आणि एमसीए सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक ११/२०२२, सेबी परिपत्रक दिनांक १२ मे २०२०, सहकार मंत्रालयाने (एमसीए) जारी केलेले सेबी परिपत्रक दिनांक १५ जानेवारी २०२१ आणि परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी१/२०२०/७९ दिनांक १२ मे २०२०, परिपत्रक क्रमांक सेबी /एचओ /सीएफडी /सीएमडी २ /सीआयआर /पी १ / २०२२ / ६२ दिनांक १३ मे २०२२ आणि परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/ सीआयआर/२०२३/४ दिनांक ०५ जानेवारी, २०२३ रोजी सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) (एकत्रितपणे संबंधित परिपत्रके म्हणून संदर्भित), आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आर्णि डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) अधिनियम २०१५,(सेबी एलओडीआर) कंपनीची एजीएम, कंपनीच्या सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय, व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे आयोजित केली जात आहे.

एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रकांच्या अनुषंगाने, कंपनीने १ १व्या एजीएम आणि कंपनीच्या ार्षिक अहवालाची सूचना पाठवण्याचे काम पूर्ण केले आहे, इतर गोष्टींबरोबरच, ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाकरिता वित्तीय अहवाल आणि इतर वैधानिक अहवाल समाविष्ट आहेत ज्यांच्या १२ ऑगस्ट २०२४ रोजी नोंदणीकृत सर्व इलेक्ट्रॉनिक पत्त्याद्वारे कंपनीच्या डिपॉझिटरी सहभागीदाराकडे सर्व सदस्यांना ईमेलद्वारे नोंदणी केली आहे. उपरोक्त दस्तऐवज कंपनीच्या https:/ /lloydsluxuries.in/ या वेबसाइटवर आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेर्डच्या https://www.nseindia.com/ वर आणि एनएसडीएलच्या www.evoting.nsdl.com या वेबसाइटवर देखील उपलब्ध आहेत.

कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या सहवाचिता नियम २० वेळोवेळी सुधारित केलेल्या कायद्याच्या कलम १०८ आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) अधिनियम, २०१५ चे नियम ४४ चे पालन करून, बुधवार, २८ ऑगस्ट, २०२४ च्या कट-ऑफ तारखेनुसार वास्तविक आणि डिमॅट स्वरूपात शेअर्स धारण केलेले सदस्य, एनएसडीएलच्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे (रिमोट ई–व्होटिंग) नोटीसमध्ये नमूद केल्यानुसार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मत देऊ शकतात. सर्व सभासदांनी याद्वारे कळविले की:

- एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या व्यवसायावर विमर्श केवळ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदानाद्वारे केला जाईल;
- कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ९१ च्या तरतुदींनुसार, सदस्यांची नोंदणी आणि कंपनीचे भाग हस्तांतरण पुस्तक ११ व्या एजीएमचा उद्देशांने गुरुवार, २९ ऑगस्ट, २०२४ ते बुधवार ०४ सप्टेंबर, २०२४ (दोन्ही दिवस समाविष्ट) या कालावधीत बंद राहतील.
- एजीएममध्ये रिमोट ई-व्होटिंगद्वारे किंवा ई-व्होटिंग प्रणालीद्वारे मतदान करण्याची पात्रता निश्चित करण्यासाठी कट-ऑफ तारीख बुधवार, २८ ऑगस्ट, २०२४ असेल;
- रिमोट ई-मतदान रविवार, ०१ सप्टेंबर २०२४ रोजी स.०९:००वा. भाप्रवे सुरू होईल; ५. रिमोट ई-व्होटिंग मंगळवार, ०३ सप्टेंबर २०२४ रोजी सायं. ०५:००वा. भाप्रवे समाप्त होईल;
- ज्या सदस्यांनी वास्तविक स्वरूपात शेअर्स धारण केले आहेत किंवा ज्यांनी त्यांचा ई–मेल आयडी नोंदणीकृत केलेला नाही आणि ज्या व्यक्तीने कंपनीचे शेअर्स घेतले आहेत आणि एजीएमची सूचना पाठवल्यानंतर सभासद झाले आहेत आणि कट—ऑफ तारखेला म्हणजेच बुधवार, २८ ऑगस्ट, २०२४ रोजी शेअर्स धारण केले आहेत, त्यांनी evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून लॉग-इन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकतो. तथापि, जर ती व्यक्ती आधीच ई–मतदानासाठी एनएसडीएलकडे नोंदणीकृत असेल तर विद्यमान वापरकर्ता आयडी आणि पासवर्डचा वापर त्यांचे मत देण्यासाठी केला जाऊ शकतो.
- सदस्यांनी याची नोंद घ्यावी :
- रिमोट ई-मतदान एनएसडीएल द्वारे मंगळवार, ०३ सप्टेंबर २०२४ रोजी सायं, ०५:००वा. (भाप्रवे) नंतर अक्षम केले जाईल आणि सभासदाने ठरावावर एकदा मत दिल्यानंतर, सभासव नंतर त्यात बदल करू शकणार नाही:
- ब) ज्या सदस्यांनी एजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले आहे ते व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएममध्ये भाग घेऊ शकतात परंतु त्यांना अशा ठरावांवर त्यांचे मत पुन्हा रेण्याचा अधिकार असणार नाही:
- क) एजीएम दरम्यान ई-व्होटिंगची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाईल आणि जे सदस्य व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएममध्ये उपस्थित असतील, ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे ठरावावर आपले मत दिले नाही आणि अन्यथा त्यांना असे करण्यापासून प्रतिबंधित केले नाही, ते एजीएममध्ये ई-व्होटिंग प्रणालीद्वारे मतदान करण्यास पात्र असतील;

ड) ज्या व्यक्तींचे नाव सभासदांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभार्थी

- मालकांच्या नोंदणीमध्ये कट ऑफ तारखेला नोंदवलेले असेल त्यांनाच एजीएममध्ये रिमोट ई-व्होटिंग किंवा ई-व्होटिंगची सुविधा मिळण्याचा हक्क असेल; आणि ई) सदस्यांचे मतदानाचे अधिकार हे कंपनीच्या भरणा केलेल्या इक्विटी भाग भांडवलामध्ये
- त्यांच्याकडे असलेल्या इक्विटी शेअर्सच्या प्रमाणात असतील, बुधवार, २८ ऑगस्ट, २०२४ रोजी या उद्देशासाठी कट-ऑफ तारीख आहे.
- सभासदांच्या मते देण्याच्या प्रक्रियेचा /पद्धतीचा तपशील एजीएम सूचनेमध्ये समाविष्ट केला आहे. डीमॅट स्वरूपात भागधारणा घेणारे सदस्य त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी सहभागीदाराशी संपर्क साधून त्यांच्या ईमेल आयडी / अपडेट बँक खाते आदेशाची नोंदणी करू शकतात
- २०. इलेक्टॉनिक माध्यमातन मतदान करण्याच्या सविधेशी संबंधित कोणत्याही तक्रारी असल्यास तुम्हीं भागधारकां साठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्धे भागधारकोंसाठी ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका पाह्र शकता किंवा टोल फ्री क्र.१८००१०२०९९० आणि १८००२२४४३० मांकावर कॉल करा किंवा pallavid@nsdl.co.in/ evoting@nsdl.com वर श्रीमती पल्लवी म्हात्रे, वरिष्ठ व्यवस्थापक यांना विनंती पाठवा किंवा कंपनी सचिवांना cs@lloydsluxuries.in या ईमेल आयडीवर लिहू शकतात. लॉयड्स लक्झरी लिमिटेडकरिता

दिनांक : १३.०८.२०२४

राजलक्ष्मी थेवर कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

नीता एस आर ए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, नेन्सी कॉलनीच्या मागे, एस टी बस डेपो जवळ, बोरीवली (पूर्व), मुंबई -४०००६६

श्रीमती विद्या विजय येसरे | २७.०५.२०१६ | ५०२ | नवरा | श्री. विजय अंबाजी येसरे यांनी संस्थेकडे वारस नोंदणीबाबत अर्ज दाखल केला असून संस्था या जाहिरातीद्वारे संस्थेच्या भांडवलं / गलमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तातरीत करण्यासंबंधी मयत सभासदांचे वारसदा किंवा अन्य मागणीदार /हरकदार यांच्या कड्न मागणी /हरकत मागविण्यात येत आहे. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या दिनांका पासन ७ दिवसात त्यांनी आपल्या मागण्याच्या वा हरकतीचया पृष्टयार्थ आवश्यक त्या कागदपत्रच्या प्रती व अन्य पुरावे सादर करावेत. जर वर नमूद केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्ती कडून हक्क ।।गण्या किंवा हरकती सादर झाल्या नाही, तर मयत सभासदांचे संस्थेच्या भांडवलतील /मालमत्तेतील भाग हितसवंध यांच्या हस्तातरणाबाबत संस्थेच्या उपनिधीनुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपनिधीची एक प्रत मागणीदारस /हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात सचिव यांच्याकडे सकाळी. ११ ते पर्यंत नोटीस दिलेच्या तारखेपासून नोटीसची मुद्दत सपण्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहील.

मृत्युची तारीख **सदनिका** वारसाशी क्र वाते

वारसाचे नांव

मयत सभासदाचे नाव

ठिकाण - बोरीवली (पूर्व), मुंबई नीता एस आर ए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित यांच्याकरीता आणि वतीने प्राधिकत अधिकार्र दिनांक - १३.०८.२०२४

जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. माझे अशील

ज्यांना खालील अनुसुचीत नमुद केलेली मालमत्त

(यापुढे सदर मालमत्ता) खरेदी करण्याची इच्छा

आहे, यांच्या वतीने **सय्यद जाकीर अली सय्य**

इस्माईल अली (मालक) यांच्या अधिकाराची

जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्तेवर विक्री, हस्तांतर

अदलाबदल. तारण. अधिभार. बक्षीस. न्यास

वारसाहक, ताबा, भाडेपट्टा, मुक्तता, मालकी हक

परिरक्षा, कायदेशीर हक्क, मृत्युपत्र किंवा अन्य इतर

प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी

स्वरूपात योग्य दस्तावेजी पराव्यांसह खालील

स्वाक्षरीकर्त्यांकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून

अशा व्यक्तींचे दावा/आक्षेप सोडून दिले आहे आणि/

किंवा स्थगित केले आहे असे समजले जाईल

आणि सदर मालमत्ते संदर्भात कोणताही दावा विचारात

वर संदर्भीत अनुसुची

(सदर मालमत्तेचे वर्णन)

सय्यद जाकीर अली सय्यद इस्माईल अली

यांच्या मालकीचे असलेले **प्लॉट क्र.९६/१बी**,

क्षेत्रफळ ०-३०-६ व पोट खराबा ०-००-५

एकण ०-३१-१. गाव नितले. तालका पनवेल

जिल्हा रायगड येथील स्थावर मालमत्तेचे सर्व भाग

लॉ फार्म, कार्यालय क्र.बी/५, प्रॉस्पेक्ट चेंबर्स

विस्तारीत, पीठा स्ट्रिट, फोर्ट, मुंबई-४००००१.

सही/

श्री. व्ही.व्ही.शिंवे

विकल उच्च न्यायालय, मुंबई

व खंड.

दिनांक: १३.०८.२०२४

ठिकाण: पनवेल

१४ दिवसांच्या कालावधीत कळवावे. अन्यथ

मी चौकशी करीत आहे.

इंडियन इन्फोटेक ॲण्ड सॉफ्टवेअर लिमिटेड

सीआयएन: एल७०१००एमएच१९८२पीएलसी०२७१९८ नोंदणीकृत कार्यालयः युनिट क्र.११०, १ला मजला, गोल्डन चेंबर प्री को–ऑप.सो.लि., न्यु लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५३. ई-मेल:india वेबसाईट: www.indianinfo

३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (रु.लाखात, ईपीएस व्यतिरित्त संपलेली तिमाही संपलेले वर्ष तपशील ३०.०६.२४ ३१.०३.२४ ३०.०६.२३ ३१.०३.२४ गर्यचलनातून एकूण उत्पन्न 890.00 8008.93 804.80 साधारण प्रक्रियेतून निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक बाबपूर्व) -9200.94 ४४६.५३ — ।लावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक बाबनंतर) २९१.१९ -९०५.६७ 338.43 92500.83 92500.83 90044.90 भागांची संख्या 90044.90

0.0300 टिप: सेबी (लिस्टिंग ऑण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली त्रैमासिक अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे आणि ते १० ऑगस्ट . २०२४ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.

इंडियन इन्फोटेक ॲण्ड सॉफ्टवेअर लिमिटेडकरि

दिनांकः १२.०८.२०२४ डीआयएन:०९३०५६६

बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड

पन्न प्रतिभाग (रु.१/- प्रती)

BAJAJ FINSERV कॉर्पोरेट ऑफिस: सेरेब्रम आयटी पार्क बी२ बिल्डिंग ५वा मजला, कल्याणी नगर, पुणे, महाराष्ट्र ४१९०१४. शाखा कार्यालय: ७वा मजल . समेर प्लाझा, यनिट क्र.७०२, मरोळ मरोशी रोड. संकष्ठ पाडा वेल्फेअर सोसायटी, मरोळ. अधेरी पूर्व, मंबई, महाराष्ट्र-४०००५९, भारत, **प्राधिकत अधिका**त्यार पशील: नाव: विश्वजीत तुषारकांत सिंग, ईमेल: vishwajeet.singh1@bajajfinserv.in मोबा.क्र.:९८१९१४१२०२ व ९७६९६८८९४६ / ८६६९१८९०४८ सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ

सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (कायदा) अंतर्गत बोली सूचनेद्वारे जाहिर लिलाव येथे सर्वसाधारणपणे जनतेला सूचना देण्यात येत आहे की खाली नमूद केलेल्या कर्जदाराने/सह-कर्जदाराने **बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड (बीएचएफएल)** कडे वर्णन केलेली स्थावर मालमत्ता तारण ठेवली आहे आणि त्या स्थावर मालमत्तेचा ताबा (प्रतिभूत मालमत्ता/मालमत्ता) . सरफायसी कायदा २००२ आणि तेथील नियमांनुसार प्राधिकृत अधिकाऱ्याने ताब्यात घेतले आहे. प्रतिभूत मालमत्तेची जाहिर लिलावाद्वारे कर्जाची थकबाकी, लागू व्याज, शुल्क आणि खर्च इत्यादींच्या वसुलीसाठी बोली लावून **१३.०९.२०२४ रोजी** विक्री केली जाईल, जी बीएचएफएलला देय आहे. प्रतिभूत मालमत्तेची विक्री केली जात आहे आणि नियम क्रमांक ८ आणि ९ अंतर्गत **जसे आहे जे आहे, जसे आहे जेथे आहे, जे आहे जेथे आहे, कोणत्याही आधाराशिवाय या तत्वावर** बोली लावली जाईल सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) नियम (यापुढे नियम म्हणून संदर्भित)

| जााण यथ नमूद फलल्या जटा प रातापर: | | |
|--|--|--|
| कर्ज खाते तपशील/कर्जदार व जामिनदारांचे नाव व पत्ता | १. ई-लिलावाची तारीख आणि वेळ, २. इरठे सादर करण्याची शेवटची तारीख, ३. मालमत्ता तपासणीची तारीख आणि वेळ, ४. मालमत्ता तपशील | १. राखीव किंमत, २. मालमत्तेचे इरठे, ३. बोली वाढविणे |
| कर्जः ४०५एचएमएल८६४५१२५४ व ४०५टीएचएल८१४०४६५१ १. जितेंद्र कनयालाल गोयर (कर्जदार) २. भारती वितेंद्र गोयर (सह-कर्जदार), दोघांचा पत्ताः फ्लॅट क्र.३०२, सायली वसंत विहार, म्हाडा लेआऊट, ग्लंडीज अल्वायंज रोड, ठाणे-४००६१०. एकूण थकवाकीः रू.७५,२३,७०३/ (रूपये पंच्याहत्तर लाख तेवीस कुजार सातशे तीन फक्त) पुढील व्याज आणि दिनांक ०६.०८.२०२४ रोजी पासून जमा झालेल्या शुल्कांसह. | १. ई-लिलाव दिनांक: १३.०९.२०२४ रोजी स.११.००वा. ते दु.१२.००वा द्राय्याप ५ मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह. २. इरते जमा करण्याची अंतिम तारीख केवायीसीसह: दिनांक १२.०९.२०२४ रोजी सायं.५.००वा. पर्यंत (भाग्रवे). ३. निरीक्षणाची तारीख व वेळ: दिनांक १३.०८.२०२४ ते ११.०९.२०२४ रोजी स.११.००वा ते दु.४.००वा.(भाग्रवे) द्राय्यात. ४. स्थावर मालमनेचे वर्णन: युनिट क्र.१०१, १ला मजला, १ बीएचके कार्पेट क्षेत्रफळ ४५३ ची. ४. अर्थात ४२.१० ची.मी. तसेच एक कार पार्किंग जागा, उब्ल्यु? लोघा अमारा चलस्टर लोघा म्हणून इमारतीचे नाव, कोडनेम विग बींग, प्रकरप वलीरिएट कंपाऊंड, बालकुम, ठाणे−४००६०८ वेथील मालमतेचे सर्व भाग व खंड. | राखीव किंमतः रू.६०,००,०००/ — (रूपये साठ लाख फक्त) इरोः रू.६,००,०००/ — (रूपये सहा लाख फक्त) राखीव किंमतीच्या १०%. बोली वाढ विणेः रू.५०,०००/ — (रूपये पन्नास हजार फक्त) व त्यापटीने. |

पार्वजनिक लिलावाच्या अटी आणि नियम खालीलप्रमाणे आहेत:

- जाहिर लिलाव जसे आहे जे आहे, जसे आहे जेथे आहे, जे आहे जेथे आहे, कोणत्याही आधाराशिवाय या तत्वावर आयोजित केले जात आहे आणि **बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड**ला ज्ञात किंवा अज्ञात असलेल्या सर्व विद्यमान आणि भविष्यातील भारांसह विकले जात आहे. प्रतिभूत मालमत्ता राखीव किंमतीपेक्षा कमी विकली जाणार नाही.
- लिलाव विक्री ई-लिलाव पोर्टलद्वारे ऑनलाइन होईल
- ई-लिलाव https://bankauctions.in या पोर्टलद्वारे १३ सप्टेंबर, २०२४ रोजी स.११.०० ते द.१२.०० पर्यंत प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्याद
- बोलीदारांना उपलब्ध असलेल्या ई-लिलावाच्या तपशीलवार अटी व शर्तीकरिता कंपनीच्या https://www.bajajhousingfinance.in/ auction-notices ला भेट द्यावी किंवा स्पष्टीकरणाकरिता प्राधिकृत अधिकाऱ्याकडे संपर्क करावा.

देनांक: १३.०८.२०२४ सही/- (विश्वजीत तुषारकांत सिंग प्राधिकृत अधिकारी, बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड

निधी ग्रेनाईटस् लिमिटेड

सीआयएन: एल५१९००एमएच१९८१पीएलसी०२५६७७

नोंदणीकृत कार्यालय: ५०३, मधु इंडस्ट्रीयल पार्क, मोगरा क्रॉस रोड, अपोलो चेंबर्सच्या पुढे, अंधेरी पुर्व, मुंबई-४०००६९. वेबसाइट:www.nidhigranites.com ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

| | (*.die | | | | | | | (रु.लाखात) | | |
|----|---|---------------|---------------|---------------|--------------|---------------|---------------|--------------|--------------|--|
| | | | τ | ् कमेव | | | एकत्रित | | | |
| अ. | तपशिल | संपलेली | संपलेली | संपलेली | संपलेले | संपलेली | संपलेली | संपलेली | संपलेले | |
| 豖. | | तिमाही | तिमाही | तिमाही | वर्ष | तिमाही | तिमाही | तिमाही | वर्ष | |
| | | ₹0.0€.₹8 | ३०.०६.२३ | 38.03.28 | 38.03.28 | ₹0.0€.₹8 | ३०.०६.२३ | 38.03.28 | 38.03.28 | |
| | | अलेखापरिक्षित | अलेखापरिक्षित | लेखापरिक्षित | लेखापरिक्षित | अलेखापरिक्षित | अलेखापरिक्षित | लेखापरिक्षित | लेखापरिक्षित | |
| ۶. | कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निञ्चळ) | ३८.२२ | 0.90 | ४३.६८ | 43.90 | ९७९.०७ | ७८५.८२ | ११६४.७३ | ३९०८.८६ | |
| २ | कालावधीकरिता निञ्वळ नफा/(तोटा) | | | | | | | | | |
| | (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) | ३०.२६ | (४.८९) | १०.५४ | ξ.३२ | ९६.७२ | ११.१५ | १६.३८ | ९५.५७ | |
| 3 | करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) | | | | | | | | | |
| | (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) | ३०.२६ | (४.८९) | १०.५४ | ξ.३२ | ९६.७२ | ११.१५ | १६.३८ | ९५.५७ | |
| Х | करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) | | | | | | | | | |
| | (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) | २५.८९ | (४.९९) | ८.३२ | ₹.0४ | ७५.२९ | ८.३९ | 9.84 | ६८.४५ | |
| ų | कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (करानंतर)) | २५.८९ | (४.९९) | ८.३२ | ₹.0४ | ७५.२९ | ८.३९ | ८.९९ | ६७.९९ | |
| ξ | समभाग भांडवल | 00.00 | २६५.२२ | 800.00 | 800.00 | ٥٥.00 | २६५.२२ | 800.00 | 800.00 | |
| ৬ | राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार पुर्नमुल्यांकीत | | | | | | | | | |
| | राखीव वगळून) | - | - | - | ७६०.७३ | - | _ | - | ८९६.०२ | |
| ۷ | उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी) (विशेष साधारण बाबपुर्व) | | | | | | | | | |
| | १. मूळ | 0.37 | (0.0९) | 0.80 | 0.08 | 0.88 | ०.१६ | 0.88 | ٥.९८ | |
| | २. सौमिकृत | 0.37 | (0.0९) | 0.80 | 0.08 | 0.88 | 0.१६ | 0.88 | ٥.९८ | |
| 8 | उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी) (विशेष साधारण बाबनंतर) | | | | | | | | | |
| | १. मूळ | 0.3? | (0.0%) | 0.80 | 0.08 | 0.88 | 0.१६ | 0.88 | ٥.९८ | |
| 1 | २. सौमिकृत | 0.3? | (0.0९) | 0.80 | 0.08 | 0.88 | 0.१६ | 0.88 | ٥.९८ | |

१) उपरोक्त वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीदारे पनर्विलोकन करण्यात आले आणि १२ ऑगस्ट. २०२४ रोजी झालेल्या सभेत कंपनीच्या संचालक मंडळादारे मान्य करण्यात आले.

सेबी (लिस्टिंग ऑण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेखुलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.nidhigranites.com वेबसाईटवर आणि बीएसईच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

> निधी ग्रेनाईटस् लिमिटेडकरित दर्पण शाह व्यवस्थापकीय संचालव

> > डीआयएन:०७६५०८९६

insta

(रु. लाखात)

ठिकाण: मुंबई दिनांक: १२.०८.२०२४

NATIONAL

नॅशनल प्लास्टिक इंडस्ट्रिज लिमिटेड

since 1952 कॉर्पोरेट कार्यालय: विल्को सेन्टर, ११४ ई, ४था मजला, गरवारे समोर, सुभाष रोड, विलेपार्ले (पुर्व), मुंबई-४०००५७. दूरध्वनी क्र.:0२२-६७६६९९९९/२८३११५५५, फॅक्स क्र.0२२-६७६६९९९८,

ई-मेलः info@nationalplastic.com, वेबसाईटः www.nationalplastic.com, सीआयएनः एल२५२००एमएच१९८७पीएलसी०४४७०७

३० जून २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकमेव अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

| | | | | | (' ' ' ' ' |
|----------|---|-----------------|-----------------|----------------|----------------|
| अ. | | | संपलेली तिमाही | | संपलेले वर्ष |
| क्र. | तपशिल | ३०.०६.२०२४ | 30.04.7073 | 38.03.2028 | 39.03.2028 |
| | | (अलेखापरिक्षित) | (अलेखापरिक्षित) | (लेखापरिक्षित) | (लेखापरिक्षित) |
| ۶. | एकूण उत्पन्न | २४३४.१३ | १९१३.७८ | ३१५६.६१ | ९९०९.९२ |
| ٦. | करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) | 50.57 | V/ V2 | 27.8 1.2 | 1.50 20 |
| \vdash | *** | ₹0.₹४ | ४५.४३ | ३४१.५६ | ५६१.२९ |
| ₹. | करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) | ६०.६४ | ४५.४३ | ३४१.५६ | ५६१.२९ |
| ٧. | करानंतर निञ्वळ नफा/(तोटा) | | | | |
| | (अपवादात्मक आणि/िकेंवा विशेष साधारण बाबनंतर) | ६०.६४ | ४५.४३ | (५८.१२) | १६१.६० |
| ч. | कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष | | | | |
| | नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) | ६०.६४ | ४५.४३ | (५६.०६) | १६३.६६ |
| ξ. | भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.१०/- प्रती भाग) | ९१२.९६ | ९१२.९६ | ९१२.९६ | ९१२.९६ |
| ७. | मागील वर्षाच्या ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव | | | | |
| | वगळून राखीव | - | - | 3८03.९0 | 3८03.९0 |
| ۷. | उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबनंतर) (रू.१०/-प्रत्येकी) | | | | |
| | (वार्षिकीकरण नाही) | | | | |
| | अ. मूळ | 0.६६ | 0.40 | (0.58) | १.७७ |
| | ब. सौमिकृत | 0.६६ | 0.40 | (७.६४) | १.७७ |
| | · · · · · · · · · · · · · · · · · · · | · | | · | |

- वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १२ ऑगस्ट, २०२४ रोजी झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले
- आणि कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे मर्यादित पुनर्विलोकनावर अवलंबून आहे. एकमेव वित्तीय निष्कर्षाचे अहवाल भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) द्वारे वितरीत लागू व मार्गदर्शनानुसार कंपनी कायदा २०१३ च्या तरतुदीनुसार भारतीय लेखाप्रमाण (इंड-एएस) नुसार तयार केले आहे.
- कंपनी प्लास्टीक मोल्डेड व एक्स्ट्रुडेड वस्तू व पीव्हीसी मॅटस् उत्पादन व्यवसायात कार्यरत आहेत.
- . सदर निष्कर्ष कंपनीच्या www.nationalplastic.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध

नॅशनल प्लास्टिक इंडस्ट्रिज लिमिटेडकरिता परेश व्ही. पारेख व्यवस्थापकीय संचालक डीआयएन: 00४३२६७३

तिकाण: मुंबई दिनांक: १२ ऑगस्ट, २०२४